

राजपत्रित शासकीय कर्मचा-यांना रजा मंजूर करण्याच्या आणि शासकीय कर्मचा-यांना अध्ययन रजा मंजूर करण्याच्या शक्ती प्रदान करणेबाबत.

गहाराष्ट्र शासन
वित्त विभाग,
शासन निर्णय क्रमांक: अरजा-2493/59/सेवा-9,
मंत्रालय, मुंबई 400 032, दिनांक 16 जुलै 1994.

शासन निर्णय :— सध्या राजपत्रित शासकीय कर्मचा-यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, 1981 मधील नियम 29 च्या तरतुदीनुसार रजा मंजूर करण्याचे अधिकार, उपरोक्त नियमावलीतील परिशिस्त-एक च्या अ.क्र. 6 मध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून विभाग प्रमुख/प्रादेशिक विभाग प्रमुख यांना देण्यात आलेले आहेत. या अधिकारांची व्याप्ती वाढविण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. शासन आता असा आदेश देत आहे की, महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, 1981 मधील नियम 29 च्या तरतुदीनुसार राजपत्रित शासकीय कर्मचा-यांना, अध्ययन रजा आणि विशेष विकलांगता रजा ह्या व्यतिरिक्त इतर सर्व प्रकारच्या रजां मंजूर करण्याचे अधिकार खालीलप्रमाणे असतील.

- 1) विभाग प्रमुख — वर्ग-1 व वर्ग-2 अधिका-यांच्या बाबतीत 180 दिवसांपर्यंत.
- 2) प्रादेशिक विभाग प्रमुख — वर्ग-2 अधिका-यांच्या बाबतीत, यांच्या कालावधीत त्या पदावर कोणतीही अन्य व्यक्ती नियुक्त करण्यात येणार नाही या शर्तीच्या अधीन राहून, 180 दिवसांपर्यंत.
- 3) मंत्रालयीन प्रशासकीय विभागाचे सचिव.
विभागाचे सचिव.

2. सध्या, महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, 1981 मधील प्रत्यारण-सात मध्ये विहित केलेल्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचा-यांना अध्ययन रजा संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभाग, सामान्य प्रशासन विभाग व वित्त विभाग यांच्या मान्यतेने मंजूर करण्यात येते. अध्ययन रजा मंजूर करण्याचे अधिकार मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना प्रदान करण्याबाबतचा प्रश्नदेखील शासनाच्या विचाराधीन होता. या संबंधात शासन आता असा निदेश देत आहे की, महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, 1981 मधील प्रकरण-सात मध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून शासकीय कर्मचा-यांना भारतामध्ये अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अध्ययन रजा मंत्रालयीन प्रशासकीय विभागाचे सचिव मंजूर करु शकतील. तथापि, शासकीय कर्मचा-यांना भारताबाहेरील म्हणजेच परदेशी असलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मात्र अध्ययन रजा संबंधीत मंत्रालयीन प्रशासकीय विभाग, सामान्य प्रशासन विभाग व वित्त विभाग यांच्या मान्यतेनेच मंजूर केली जाईल.

3. हे आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील.

4. महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, 1981 मधील याबाबतच्या तरतुदीमध्ये वरील तरतुदीपुरती सुधारणा करण्यात आली आहे असे मानण्यात यावे. वरील नियमांना यथावकाश रीतसर सुधारणा करण्यात येईल.

5. या आदेशांची इंग्रजी प्रत सोबत जोडली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

म.स.दळवी,
शासनाचे उप सचिव.

प्रति,

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-1, महाराष्ट्र, मुंबई (80 प्रती),

रोटा/एच-708(12,040-7-94)-1.

महालेखापाल (लेखा परीक्षा)-1, महाराष्ट्र, मुंबई (80 प्रती),
 महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-2, महाराष्ट्र, नागपूर (40 प्रती),
 महालेखापाल (लेखा परीक्षा)-2, महाराष्ट्र, नागपूर (40 प्रती),
 अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई (40 प्रती),
 निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई (5 प्रती),
 मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, नवी मुंबई,
 राज्यपालांचे सचिव,
 मुख्य मंत्र्यांचे सचिव,
 सर्व मंत्री यांचे खाजगी सचिव,
 सर्व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
 * प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
 * प्रबंधक अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
 * प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
 * सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
 * सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
 सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
 मंत्रालयातील सर्व विभाग,
 मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांच्या अधीन असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख,
 वित्त विभागातील सर्व कार्यासने (ग्रंथपाल 5 प्रती),
 निवड नस्ती, कार्यासन सेवा-9.

* पत्राने.